

3. डॉर्मट कम्युनिकेशन प्री इंटिमेशन (14 आणि 21 वा महिना)

विषय: खात्याची स्थिती बदलून निष्क्रिय स्थिती करणे

प्रिय ग्राहक,

आम्हाला कळवायचे आहे की मागील 21 महिन्यांमध्ये तुमच्या (बचत/चालू/ठेवी) खात्यामध्ये व्यवहार सुरू केलेले नाहीत.

जर खाते तीन महिन्यांसाठी नॉन-ऑपरेशनल राहिले तर बँक त्याचे वर्गीकरण निष्क्रिय खाते म्हणून करेल.

खाते निष्क्रिय होण्याचे परिणाम/प्रभाव खालीलप्रमाणे आहेत:

- एटीएम/डेबिट कार्ड चालणार नाही
- सदर खात्याला नेटबँकिंग ॲक्सेस नाकारला जाईल
- फोन बँकिंग इत्यादींसारखे इतर डायरेक्ट बँकिंग चॅनल्स शक्य होणार नाहीत

कृपया लक्षात घ्या की एकदा तुमचे खाते निष्क्रिय झाल्यानंतर तुम्ही त्याचा ॲक्सेस करू शकणार नाही किंवा वापरू शकणार नाही. तसेच, तुम्ही केव्हायसी कागदपत्रे सादर करून तुमचे खाते पुन्हा सक्रिय करू शकता.

हा संवाद फक्त तुम्हाला माहिती/सूचना देण्यासाठी आहे. तुम्हाला आणखी काही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास, कृपया तुमच्या शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधा.

आम्ही उत्तम सेवा देत राहू असे वचन देतो.

आपली आभारी,

एचडीएफसी बँक

हे कॉम्प्यूटरवर तयार झालेले ॲडवाइस आहे आणि म्हणून त्यावर स्वाक्षरीची गरज नाही.